

# महाराष्ट्र शासन

क्र: विनिले-२००२/प्र.क्र.२/का.२  
आदिवासी विकास विभाग,  
मंत्रालय विभाग, मुंबई-३८  
दिनांक: ३१ जुलै, २००३

प्रति,  
उपसचिव,  
ग्राम विकास व जनसंधारण विभाग (ग्राम विकास/जनसंधारण),  
सार्वजनिक आरोग्य विभाग,  
पाठ्याधारे विभाग,  
कृषि पद्म विभाग (कृषि/पद्म),  
महिला व यांत्रिक विभाग,  
उच्च व तंत्रशिक्षण विभाग,  
सार्वजनिक यांत्रिक विभाग,  
सामाजिक न्याय विभाग,  
महसूल व बन विभाग (बने/पुनर्वसन/महसूल),  
नियोजन विभाग,  
पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग,  
नगर विकास विभाग,  
सार्वजनिक आरोग्य विभाग,  
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग,  
शालेय शिक्षण विभाग,  
उद्योग-ऊर्जा व कामगार विभाग,  
सहकार व वर्कोयोग विभाग,  
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

विषय :- आदिवासी उपयोजनेशी संबंधित विनियोजन लेखा  
अंत्यालायगील स्पष्टीकरणात्मक ज्ञापने पाउदिताना  
आवश्यक सर्व बाबींची पूर्तता करण्याबाबत...

आदिवासी उपयोजनेतर्गत ग्रामविल्या जाणा-या योजनांच्या अंमलाबजावणीसाठी संबंधित नियंत्रक अधिकाऱ्यांना निर्धी उपलब्ध करून दिला जातो. सदर निर्धीतून होणा-या ग्रामविल्यांची नियंत्रण, खर्चमंडळांचे काम तसेच विनियोजन लेखावरूप सादर करण्याची जाबाबदारी संबंधित मंत्रालयाने विभागाची आहे. आदिवासी उपयोजनेशी संबंधित डृतर विभागांच्या लेखावाशिर्षाबाबतची स्पष्टीकरणात्मक ज्ञापने कशा प्रकारे सादर करावीत, याबाबतच्या सूचना दि. १६.६.१९८४ च्या शासन परिपत्रकान्द्ये देण्यात आलेल्या आहेत. त्यास अनुसरून संबंधित विभागाने स्पष्टीकरणात्मक ज्ञापने सादर करणे आवश्यक आहे. तथापि, काही विभाग स्पष्टीकरणात्मक ज्ञापने या विभागाकडे पाठविताना त्यामध्ये आवश्यक बाबींची पूर्तता करीत नाही. त्यामुळे नाहक पत्रव्यवहार होतो, येठेचा अपव्यय होतो आणि शिधानमंडळ सचिवालयाला विहित मुदतीत स्पष्टीकरणात्मक ज्ञापने पाठविण्यास विलंब होतो.

विभागाकडून पाठविण्यात आलेल्या स्पष्टीकरणात्मक ज्ञापनात ग्रामविल्या त्रुटी आढळून आल्या आहेत:-

- १) विभागाकडून स्पष्टीकरणात्मक ज्ञापने महालेखापालांकडून संमत (Vetting) करून या विभागास पाठविणे आवश्यक असतानाही काही विभाग ज्ञापने महालेखापालांकडून संमत करून न घेताथ या विभागाकडे पाठवितात.

तसेच विभागांकडून महालेखापालांकडे स्पष्टीकरणात्मक ज्ञापने संमत करण्यासाठी पाठविली असता महालेखापाल काही मुद्दे उपस्थित करतात. सदर मुद्दांची पूर्तता करून ज्ञापने पुन्हा महालेखापालांकडे संमत करण्यासाठी पाठविणे आवश्यक असताना सुध्दा तसे न करता ज्ञापने महालेखापालांच्या आक्षेपांसह या विभागाकडे पाठविली जातात आणि ज्ञापने महालेखापालांनी तपासली आहेत असे कल्याणिण्यात येते. सबब, विभागांना पुन्हा सूचित करण्यात येते की, स्पष्टीकरणात्मक ज्ञापने महालेखापालांकडून तपासण्यात यावीत व तदनंतर या विभागास पाठविण्यात यावीत तसेच महालेखापालांनी उपस्थित केलेल्या मुद्दांची पूर्तता करून ज्ञापने महालेखापालांकडून संमत करून घेण्यात यावीत आणि नंतर या विभागास पाठविण्यात यावीत.

२) ब-याच वेळेला स्पष्टीकरणात्मक ज्ञापनात महालेखापालांनी नोंदविलेला खर्च आणि विभागाने नोंदविलेला खर्च यामध्ये तफादत आढळून येते. या तफायतीबाबत कोणतेही भाष्य झाशनात नोंदविलेले नसते. यहुतोक वेळा खर्च ताळमेळाचे काम विहित मुद्रारूप न करण्यात आल्याने गैग्वर्गीकरण झालेले असत. झालेले गैग्वर्गीकरण दूर करण्यासाठी चुकीच्या नोंदीच्या दुरुस्तीच्या प्रस्ताव महालेखापालांकडे पाठविणे आवश्यक असते. तथापि, काही प्रकरणात असे आढळून आले आहे की, चुकीच्या नोंदीच्या दुरुस्तीच्या प्रस्ताव विहित मुद्रारूप महालेखापालांकडे पाठविण्यात आलेला नसतो. तसेच काही प्रकरणात असे आढळून आले आहे की, महालेखापालांकडे पाठविण्यात आलेला चुकीच्या नोंदीच्या दुरुस्तीच्या प्रस्ताव महालेखापालांनी स्वीकृत केला किंवा कसे याबाबतची माहिती झाडनात नसते. तसेच महालेखापालांनी नोंदविलेला खर्च आणि विभागाने नोंदविलेला खर्च यामध्ये येणा-या तफायतीबाबत स्पष्ट उल्लेख स्पष्टीकरणात नसतो व त्याची करण्याही दिली जात नाहीत. गैग्वर्गीकृत अधिक खर्च/बचत असल्यास ती कोणत्या शिर्ष/उपरिश्र/मागणीशी संबंधित आहे याचा उल्लेख स्पष्टीकरणात करणे आवश्यक आहे.

३) या विभागाच्या अर्थसंकल्प शाखेकडून तरतुद वितरणाचे आदेश निर्गमित केले जातात. त्याच्याप्रमाणे अंतिम सुधारीत तरतुदीचे आदेशही अर्थसंकल्प शाखेकडून निर्गमित केले जातात. त्याच्या प्रती संबंधित प्रशासकीय विभाग तसेच संबंधित नियंत्रक अधिकारी यांना अंग्रेजित केल्या जातात. सदर आदेशांचे संकलन व जतन मंत्रालयाने विभागाकडून केले जात नाही.(विशेषकरून पाटवंगाऱे/सार्वजनिक बांधकाम/ग्राम विकास व जलसंधारण/समाजकल्याण/उच्च व तंत्रशिक्षण /महिला व बाल विकास/पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग) विनियोजन लेखा अहवाल महालेखापालांकडून प्राप्त झाल्यानंतर संबंधित मंत्रालयीन विभागाकडून या विभागातके माहिती माहिती भागाविली जाते. त्यावेळी संबंधित विभाग अंतिम सुधारीत अनुदानाच्या तपशील तसेच तरतुद वितरणाच्या आदेशाची मागणी करतात. तरतुद वितरणाचे तसेच अंतिम सुधारीत अनुदानाच्या आदेशाचे संकलन/जतन करून न टेवल्यामुळे ही परिस्थिती उद्भवते. या विभागातके निर्गमित करण्यान आलेल्या अंतिम मुद्रार्गीन आदेशास घेऊसलन महालेखापालांच्या कार्यालयात अंतिम सुधारीत तरतुदीच्या नोंदी केल्या जातात. त्याच आदेशान्वये अंतिम सुधारीत तरतुदीदा तपर्यात रर्तीकृत नियंत्रक अधिकारी-वांगा पाठविण्यात येतो. त्या अंग्रेजिणे विनियोजन लेखा अहवालात त्या लेखाशिर्षारिगाळी मंजूर करण्यात आलेली अंतिम सुधारीत तरतुद दर्शविण्यात आलेली असते. सदर अंतिम सुधारीत तरतुदीसापेक्ष झालेल्या खर्चाच्या विनियोजन लेखा पाठविणे आवश्यक असतानाही, काही विभाग सदर अंतिम सुधारीत तरतुदीपेक्षा कमी/अधिक अंतिम सुधारीत तरतुद ग्राह्य धर्गतात आणि त्या अनुशंगाने विनियोजन लेण्डा सादर करतात. विनियोजन लेण्डा अहवालातील अंतिम मुद्रार्गीत तरतुद महालेखापालांनी मान्य कर्ती असल्यामुळे त्यामध्ये कोणताही बदल करता येत नाही. सदर तरतुदीसापेक्ष खर्चाच्या विनियोजन लेण्डा विभागाने सादर करणे आवश्यक असते.

४) काही लेखाशिर्षाच्या बाबतीत विनियोजन लेण्डा अहवालात स्वतंत्र भाष्य नसते. सदर नागणीखाली येणा-या लेखाशिर्षाच्याली करायात आलेल्या याचारीनी एकत्रित माहिती जुळवून त्याबाबतचे ज्ञापन विधानमंडळ सचिवालयाला याढविण्यात येते. तथापि, विनियोजन लेखा अहवालात स्वतंत्र भाष्य नसल्याचे कल्यान काही विभाग त्याच्याशी संबंधित लेखाशिर्षाच्याली झालेल्या खर्चाची नाहिती दंत नाहीत. त्यामुळे संबंधित मागणीखाली असलेल्या लेखाशिर्षाबाबतची एकत्रित मार्हाहीती तयार करण्यात अडचण निर्माण होते.

५) विधानमंडळ सचिवालयाला मराठी व डंगरी ज्ञापने पाठविणे आवश्यक असताना सुध्दा ब-याच प्रकरणात फक्त मराठी स्पष्टीकरणात्मक ज्ञापने या विभागास पाठविण्यात येतात.

६) काही विभागातर्फे त्यांच्याशी संबंधित लेखाशिर्षाची स्पष्टीकरणात्मक झापने सादर केली जातात. मदर झालेखाशीची या विभागात छाननी केली जाते व त्रुटीची पूरता करण्यासाठी संबंधित विभागाला कठविले जाते व सुधारांगत माहिती सादर करण्यासाठी पाठपुण्यास केल्यास जुनीच माहिती सादर केली जाते अथवा काही प्रसंगी यापूर्वीच माहिती सादर केली आहे अशी उत्तरे दैवतकीच्या वेळी किंवा पत्राव्यारे दिली जातात. विभागाने तसेच महालेखापालांनी उपस्थित केलेल्या मुद्यांची पूरता झाल्यानंतरच स्पष्टीकरणांचा समावेश एकत्रित संचामध्ये करणे या विभागाला शक्य होते. तेहा परिपूर्ण माहिती सादर करण्याची दक्षता विभागांनी घ्यावी.

७) अर्दिवासी उपयोजनांतर्गत लेखाशिर्ष २५०५ व २४१५ यांचा संबंध अनुक्रमे ग्राम विकास व जलसंधारण विभाग आणि कृषि व पदुम विभागाशी आहे. तथापि, मदर विभागातील काही योजना त्याच विभागातील डूतर कार्यासाठीची संबंधित असल्यामुळे ती माहिती एकत्रित सादर न करता प्रत्येक कार्यासन वेगळी माहिती सादर करते. लेखाशिर्ष २५०५ चा संबंध ग्राम विकास विभागाशी आणि जलसंधारण विभागाशी आहे. त्याची एकत्रित माहिती त्या विभागाने सादर केली पाहिजे. तसेच लेखाशिर्ष २४१५ ची माहिती कृषि विभागाशी (फलोतपादन) आणि पशुसंवर्धनाशी संबंधित आहे. त्याचीही एकत्रित माहिती त्या विभागाने सादर करणे आवश्यक आहे. तसेच न करता स्वतंत्रगित्या माहिती सादर केली जाते.

८) लेखाशिर्ष-२७०२ व ४७०२ चा जलसंधारण व पाणीबंधारे विभागाशी संबंध आहे. या लेखाशिर्षाखाली उपलब्ध करून देण्यात येणारे अनुदान हे काही प्रमाणात रोखीने देय असते व काही प्रमाणात जिल्हा परिषदांना देण्यात येणाऱ्या अनुदानातून समायोजन केले जाते. या लेखाशिर्षाखाली झालेल्या खर्चाचा ताळमेळ पाठबंधारे व जलसंधारण विभागातर्फे घालणे अपेक्षित आहे. तसेच त्याबाबतचे प्रमाणपत्र महालेखापालांकडून प्राप्त करून येणे अपेक्षित आहे. तथापि, मदर विभाग त्यांच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी कठविलेला खर्च एकत्रित करून या विभागाकडे सादर करतात. जलसंधारण विभागाकडे सतत पाठपुण्यास करूनही सदर लेखाशिर्षाची माहिती सादर केलेली नाही. दोन्ही विभागांनी सादर केलेला खर्च एकत्रित करून स्थाची पडताळणी महालेखापालांनी नोंदविलेल्या खर्चाशी केल्याशिवाय अंतिम स्पष्टीकरणात्मक झापन तयार करता येत नाही. सदर स्पष्टीकरण तयार करण्यासाठी विभागाने याची ताळमेळ घाललेली आकडेवारी व त्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. जिल्हा परिषदांमार्फत होणाऱ्या खर्चाचा मेळ समायोजन आदेश दिल्यागत घेऊन प्रत्येक विभागाने घालणे आवश्यक आहे.

९) काही विभाग खर्चमेळाचे काम करताच नाहीत, तर काही विभाग खर्चमेळाचे काम करीत असल तर्फे खर्चमेळाची विवरणपत्र तसेच दृढली नोंदीचे प्रस्ताव महालेखापालांच्या कार्यालयाकडे सादर करीत नाहीत. जिल्हा परिषदांमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांवर होणारा खर्च हा समायोजन आदेशाद्वारे समायोजित केला जातो. सदर खर्च हा नहालेखापालांच्या कार्यालयात सस्पेन्स स्लिपद्वारे नोंदविला जातो. म्हणजेच ७६३५ भवून खर्च यजा करून तो ज्या मुख्य लेखाशिर्षाशी संबंधित आहे, त्याखाली टाकला जातो. सदर नोंदी करतेदेली काही चूका महालेखापालांच्या कार्यालयात तसेच काही चूका समायोजन आदेशामध्ये असू शकतात. अशा प्रकारे नोंदविलेला खर्चही तपासणे म्हणजेच खर्चमेळ घालणे गरजेच आहे. बहुतक मर्य विभाग अशा प्रकारची कारंवाही कर्गित नाहीत. पण्णामी, खर्चाची अचूक आकडेवारी समजू शकत नाही. नियमानुसार खर्चमेळ घालणे, आवश्यकता भासल्यास दृढली नोंदीचे प्रस्ताव देणे, अथवा लेखे बंद झाल्यास चूकीच्या नोंदीचे प्रस्ताव सादर करणे, ही जबाबदारी संबंधीत नियंत्रक अधिकारी/प्रशासकीय विभागांची आहे.

१०) भांडवली खर्चाची लेखाशिर्ष - ४२१०, ४२५०, ४२२५, ४२०२, ४२०४, ४४०१, ४४०२, ४४०४ व ४४०५ चाबत माहिती प्राप्त करून घेण्यात काही अडचणी आल्यास सावंजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधावा, असं या विभागातर्फे दृच्याच वेळा स्पष्ट करण्यात आले आहे. तथापि, तसेच न करता क्षेत्रीय अधिकारी माहिती देत याहीत. असे वारंवार या विभागाला कठविले जाते अथवा दैवतकीच्या वेळी सांगितले जाते. तेहा आवश्यकता मासल्यास माहिती प्राप्त करून घेण्यासाठी सचिव स्तरावर बांधकाम विभागाबरोबर दैवतकांचे आयोजन करण्यात यावे.

वरील सर्व बाबी विचारात घेऊन विभागांनी परिपूर्ण स्पष्टीकरणात्मक ज्ञापने या विभागासं पाठ्यिणे आवश्यक आहे. सबव, सर्व विभागांना पुढा सूचित करण्यात येते की, परिपूर्ण स्पष्टीकरणात्मक ज्ञापने या विभागासं पाठ्यिण्यात दारीत, ही यिनंती.

## वैतिक लेखणा

( अ. नि. कुलकर्णी )

उप सचिव

प्रत माहिती व आवश्यक त्या कार्यवाहीसाठी अग्रेषित :-

संचालक, सामाजिक वनीकरण, पुणे-?

संचालक, पाणलोट क्षेत्र विकास यंत्रणा, पुणे-?

संचालक, भूजल संवेदन व विकास यंत्रणा, पुणे-?

आयुक्त, कृषि, पुणे-?

आयुक्त, पशुसंवर्धन, पुणे-?

आयुक्त, दुर्गथव्यवसाय विकास, वरळी सी फेस, मुंबई-१८

आयुक्त, मत्स्यव्यवसाय विकास यंत्रणा, चर्नी रोड, मुंबई

आयुक्त, एकात्मिक बालविकास योजना, कोकण भवन, नवी मुंबई

आयुक्त, महिला व बालविकास, पुणे-?

संचालक, आरोग्य सेवा, मुंबई-?

सहसंचालक, आरोग्य सेवा, पुणे-?

सहसंचालक, माता व बालसंगोपन, पुणे-?

आयुक्त, उद्योग, नवीन प्रशासकीय भवन, मुंबई

संचालक, समाजकल्याण, पुणे-?

संचालक, क्रीडा व युवकसेवा, पुणे

महासंचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, मुंबई-३२

संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संस्था, मुंबई-?

प्रधान मुख्य घनसंश्लेषक, नागपूर-?

संचालक, नगर रचना, पुणे-?

आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे